

HAZOORMULTIPROJECTSLIMITED

CIN: L99999MH1992PLC269813

Date: 9th September, 2020

To, BSE LIMITED Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001.

Scrip ID/Code : HAZOOR/ 532467

Subject : Intimation of Newspaper Advertisement of Notice of Board meeting to be held on 15th

September, 2020.

Ref: Regulation 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

2015

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of notice published in Newspapers on Wednesday, 9th September, 2020 regarding Notice of Board Meeting to be held on 15th September, 2020 to consider and approve the standalone Unaudited financial results for the Quarter ended on 30th June, 2020.

- 1. English Daily: "The Free Press Journal" dated 9th September, 2020
- 2. Regional Language Daily: "Navshakti" dated 9th September, 2020

The above is for your information, records and reference.

Thanking You,

Yours Faithfully,

For Hazoor Multi projects Limited

SUBHASH
JHAVARILAL
PUROHIT

Date: 2021
16:11:24 +

Digitally signed by SUBHASH JHAVARILAL PUROHIT Date: 2020.09.09 16:11:24 +05'30'

(Subhash Purohit)

Company Secretary and Compliance officer

Place: Mumbai Encl: As above

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM SUMAN SHREEPAT KHETALE TO PRITI ARJUN KADAM AS PER GAZETTE NO. M-2013264 DATED AUGUST 6-12, 2020.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD FAROOK ABDUL RAZAK FAZAL TO MOHAMMED FAROOK ABDUL RAZAK FAZAL AS PER DOCUMENT. CL-644 I HAVE CHANGED MY NAME FROM

DIGAMBAR MAIED TO DIGAMBAR BABU

MAID AS PER GAZETTE NO.(M-19178634)

I HAVE CHANGED MY NAME FROM JANITA SHAILESH MAKWANA TO ZANITA SHAILESH MAKWANA AS PER

DOCUMENT. CL-644 B HAVE CHANGED MY NAME FROM MARSHLINE TO MARSHALINA AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SAVITRA SLIBESH SALEKAR TO SAVITR SURESH SALEKAR AS PER DOCUMENT CL-644 [

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH YASMINE ISMAIL TO YASMIN KADAR SHAIKH AS PER MY AADHAR CARD NAME PURPOSE TO SUBMIT MY PASSPORT APPLICATION FORM TO PSK/RPO, MUMBAI. ADD: 492, SAYRA CHAWL, VIRAR EAST, PALGHAR -401305

EHTESHAMUDDIN ISLAMUDDIN ANSARI TO AHTASHAMUDDIN ISLAMUDDIN <u>Ansari as per affidavit.</u> CL-719 I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD AMMAR GHULAM GHAUS BAHAUDDIN TO AMMAR GHULAM GHAUS BAHAUDDIN AS PER AFFIDAVIT.

I HAVE CHANGED MY NAME FROM

CL-719 A HAVE CHANGED MY NAME FROM SHARANA MOHD SHAFI TO SHARANA MOHAMMED SHAFI AS PER AFFIDAVIT CL-846

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHE SHAFI TO MOHAMMED SHAFI AS PER CL-846 A HAVE CHANGED MY NAME FROM AFREEN BANU MOHAMMED SHAFI TO AFREEN AKHTAR SHAIKH AS PER

AFFIDAVIT. CL-846 B I HAVE CHANGED MY NAME FROM GAYTRI HANAMANT KULALI TO GAYATRI HANAMANT KULALI AS PER AFFIDAVIT.

CL-846 C I HAVE CHANGED MY NAME FROM SUDHA RAO TO SUDHA MURLIDHARRAO NADELLA AS PER AFFIDAVIT. CL-846 D I HAVE CHANGED MY NAME FROM ARWA

ALIAKBAR BIKANERWALA TO HUSAINA ALIAKBAR BIKANERWALA AS PER GOVT. MAHARASHTRA GAZETTE (M-19173306). CL-846 E I HAVE CHANGED MY NAME FROM BHUSHAN SATHI TO BHUSHAN VIKAS

SATHI AS PER AFFIDAVIT. CL-846 F I HAVE CHANGED MY NAME FROM KARAN KUMAR VINOD JAIN TO KARAN VINOD JAIN AS PER AFFIDAVIT. CL-846 G I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD YUSUF ANSARI TO MOHAMMED YUSUF ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-846 H

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD ALTAF MOHD YUSUF ANSARI TO MOHAMMED ALTAF MOHAMMED YUSUF ANSARI AS PER AFFIDAVIT. HAVE CHANGED MY NAME FROM SHAHNAWAZ MOHAMMED SHAFI KHAN

TO SHANAWAZ MOHAMMED SHAFIQUE KHAN AS PER DOCUMENTS. CL-859 I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SHAFI / MOHAMMED SHAFFIQUE KHAN TO MOHAMMED SHAFIQUE HAFEEZ KHAN AS PEF **DOCUMENTS** CL-859 A

I HAVE CHANGED MY NAME FROM PUNJIBAI PATEL TO AMRAT PATEL AS PER DOCUMENTS

DISCLAIMER

Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published i this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice hefore acting advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civi or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading of defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper of uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

PUBLIC NOTICE

This is to inform that. Hon'ble CEO (SRA) has issued the LOI under No.SRA/ ENG/ V.P.No. S04/00 15/09/LOI 25.02.2019 to Slum Redevelopment scheme Known as "Shree Krishna Co.Op. Hsg. Soc. Ltd." situated on plot bearing S.No. 509, 510(pt), Village Panchpakadi, at Pokharan Road No.2, Thane (W) in favour of Developer M/s Jaykali Developers Pvt. Ltd. Hence any person having any objection may please contact within 7 days from publishing of this notice, to M/s Jaykali Developers Pvt. Ltd, 70, Nagindas Master Road, Fort. Mumbai-400 023. Or To the mEngineer of SRA, Market Building, Khevara, Glady Alvares Road, Manpada, Thane (W)

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that I am the process of investigating the title of FLAT PREMISES mentioned in the schedule below as my client is in the process of purchasing the said FLAT PREMISES from the owner MRS. SWATEE SUKUMAR NAIR. Any person or persons having any claim riterest in respect of the said FLAT PREMISES by way of charge, encumbrance, mortgage, gift, lease, maintenance, hypothecation, lien, nheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned address within 15 days from the date of publication of the notice in writing alongwith the documentary evidence, failing which my client will proceed to complete all the lega formalities required to be completed to purchase the said FLAT PREMISES mentioned in the schedule below without any reference to any claim/s and such claim/s, if any, arising after 15 days from the date of publication of this notice, will be considered as waived, abandoned or giver up and of no legal effect and consequence.

SCHEDULE OF PROPERTY BUILDING KNOWN AS VISHWA PARWATI CHS LTD "CHANAKYA" SITUATED AT PLOT NO. 100, M.B. RAUT ROAD, SHIVAJI PARK, DADAR WEST MUMBAL-400 028

Aniket Nerurkar Advocate 24,Sai Estate, Ceasar Rd, Opp. IDBI Bank, Amboli, Andheri (W), Mumbai - 400 058

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title with respect to Flat No. 6201 situated on the 62nd Floor in the West Wing of the building known as "World One Residence", totally admeasuring MOFA Carpet Area 4729 Sq. Ft. alongwith three car parking spaces situated at Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 "Premises"), bearing CTS Nos. 443, 444, 445(P) and 446, and more particularly described in the Schedule hereunder written.

Any person/ entity having any claim on the Premises or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust maintenance, inheritance, possession, lease, license, tenancy, lien or otherwise howsoever, are hereby requested to make the same known in writing to the undersigned at the address mentioned below, within 14 (fourteen) days from the publication hereof otherwise the claim/objection, if any, will be considered as waived and/or abandoned.

Dated this 9th day of September, 2020

For Mustafa Motiwala Advocate and Solicitor C/o. Clasis Law & Associates 1st Floor, Bajaj Bhawan, 226, Nariman Point Mumbai - 400 021

Sd/

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (Description of the Premises)

Flat No. 6201 situated on the 62nd Floor in the West Wing of the building known as "World One Residence", totally admeasuring MOFA Carpet Area 4729 Sq. Ft. standing on land bearing bearing CTS Nos. 443, 444, 445(P) and 446, situated at Senapati Bapat Marg Lower Parel, Mumbai- 400 013.

BEFORE THE HONOURABLE HIGH COURT OF KERALA, AT

ERNAKULAM C. M. Appln. No. 1/2019 and M.A.C.A. No. 2939 of 2019

M/s. Future Generali India Insurance Company Appellant Limited, Regional Office at 3rd Floor, Central Warehousing Corporation Building, Maveli Road, Kadavanthara, Kochi Pin - 682020.

3rd respondent "Mayur Kanabar,

Age not known, father's name not known, Proprietor M/s. Aradhana Tours and Travels, C-202, Morya Shopping Centre, Ambadi Road, Vasai West, Taluka Vasai Palghar District, Mumbai- 401 201".

AND C. M. Appln. No. 1/2019 and

M.A.C.A. No. 3058 of 2019 Appellant M/s. Future Generali India Insurance Company

Limited, Regional Office at 3rd Floor, Central Warehousing Corporation Building, Maveli Road, Kadavanthara, Kochi Pin - 682020.

3rd respondent "Mayur Kanabar,

Counsel for Appellant.

Age not known, father's name not known, Proprietor M/s. Aradhana Tours and Travels, C-202, Morya Shopping Centre, Ambadi Road, Vasai West, Taluka Vasai Palghar District, Mumbai- 401 201".

The 3rd respondent above two appeals is summoned to appear in person or through counsel on or after 25/9/2020 at 10.15 AM in this Court to answer the appeal against award dated 24.1.2019 in O.P. (MV) No. 682 2014 of MACT Manjeri, and against award dated 24.1.2019 in O.P. (MV) No. 743 / 2014 of MACT Manjeri respectively failing which the appeal will be heard and decided in your absence.

Dated this 23rd day of July 2020 sd/-

By order Thomas M. Jacob

SHAHI SHIPPING LIMITED

Regd. Office: 404, Abhay Steel House, 4th Floor, Baroda Street, Mumbai - 400009 Tel: +91-22-61454545 Fax: +91-22-23487349

Email: shahishippingsecretarial@gmail.com Website: www.shahilogistics.com NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD Via video conferencing

Shareholders may note that the 30th Annual General Meeting "AGM") of the Company will be held via Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") on Tuesday, September 29,, 2020, at 1.00 A.M. IST in compliance the applicable provisions of the Companies ct, 2013 and the rules made thereunder, read with the General Circular dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

 In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for Financial Year 2019-20 will be ent to all the shareholders whose email addressed are registered with he Company/ Depository Participant(s). Shareholders holding shares in lematerialized mode, are requested to register their email addresses and nobile numbers with their relevant depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are equested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private imited at rnt.helpdesk@linkintime.co.in. The Notice of the 30th AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will also be made available on the Company's website at www.shahilogistics.com, website of BSE Limited at www.bseindia.com and website of RTA www.linkintime.co.in.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or the business as set forth in the Notice of the AGM through electronic oting system. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and who have no registered their email addresses will be provided in the Notice of the neeting. The details will also be made available on the website of the . Shareholders are requested to visit www.shahilogistics.com to btain such details.

The 30th AGM Notice will be sent to the shareholders in accordance vith the applicable laws at their registered email addresses in due course Date : September 07, 2020 For SHAHI SHIPPING LIMITED

N. V. Agandeswaran Company Secretary and Compliance Officer

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all concerned person that, my lient MR. BHARAT HAMBIRAO YADAV, Present Owner purchased the said Flat No. 03, admeasuring about 540 Sq. ft. Built-up area (50.18 sq. mtrs.) on the Ground Floor, RajdhaniCooperative Housing Society Ltd., Shivaji Nagar, Road No. 3, Wagle Estate, Thane (West) - 400 604, from MR. DINESH SHIVAJI SHINDEvide anAgreement of sale of Flat and Transfer of Shares, dated 17th August, 2020.MR. DINESH SHIVAJI SHINDE, became 100% owner upon receiving the Undivided 2/3rdshare in Flat No. 03, by way of Gift from 1) MR. SHIVAJI KISANRAO SHINDE and 2) MR. KISHOR SHIVAJI SHINDE,vide Gift Deed, dated 25/10/2016.1) MR. SHIVAJI KISANRAO SHINDE, 2) MR. DINESH SHIVAJI SHINDE and 3) MR. KISHORE SHIVAJI SHINDE,purchased the saidFlat No. 03, from MR. NANDKISHOR SHIVNARAYAN RATHI and MRS. JYOTI NANDKISHOR RATHI, vide Agreement for Sale, dated 23rd day of April, 2001.MR. NANDKISHOR SHIVNARAYAN RATHI and MRS. JYOTI NANDKISHOR RATHI, purchased the said Flat No.
03 from MR. BANTWAL GANAPATHY SOMAYAJIvide Agreement or Sale, dated 20/03/1996. MR. BANTWAL GANAPATHY SOMAYAJI, originally purchased the said Flat No. 03 from M/S. TAJ BUILDERSvide Agreement for Sale, dated 18/04/1985. TheOriginal Agreement for Sale entered into between M/S. TAJ BUILDERSand MR. BANTWAL GANAPATHY SOMAYAJI, dated 18/ 04/1985is lost and misplaced. TheN.C. in this connection was lodgedat,ShreeNagar, Police Station, Thane City, Thane, vide 402/2020 on 29/08/2020.

All or any persons/ or other concerned authorities having any title or any claims against, for in the said Flat No. 03, situated at above or any part thereof or by way of any sale, exchange, inheritance, mortgage, possession, gifts, leases, lien, charge, trust, license, maintenance, easement taxation or otherwise howsoever are required to make the same known in writing to us at my under mentioned office within 14 days from the date of publication of this Public Notice, failing which it shall be presumed that, there is no such any type of claims from any person over the said Flat No. 03 and my client shall be sole owner of the said property. If any claims received after the said 14 days period hereof, the same shall be considered as waived. Adv. S.E. KSHIRSAGAR

111, 2ND Floor, New Modella Co-operative Premises Society Ltd. Padwal Nagar, Wagle Estate, Thane - 400604. Tel.: 25811151

MAHARASHTRA INDUSTRIAL

DEVELOPMENT CORPORATION (A Government of Maharashtra Undertaking)

Corrigendum

E Tender Notice No.20/2020-2021 (Mumbai)

Vide above tender notice, tender for following works was published in Daily Saamana, Daily Free Press Journal, Mumbai, Daily Lakshdeep, Thane on 20/08/2020.

Sr. No.	Name of Work			
	M&R to W/S/S in Tarapur Indl. Area \dots Overhauling & repairs to 100 HP pumps at raw water pumping station.			

M&R to TTC W/S/S..... Providing manpower and machinery for tracing out and attending leakages in distribution system (North block & South block) for one year.

DD-MUMBAI CITY-MAROL (MMR Zone -I) Industrial Area... M & R to Non Residential Building. Renovation with Modular furniture for Marketing office at Gala No.3, at third floor in Samruddhi Venture Park at Marol Industrial Area.

The Corrigendum is hereby issued for extending the date of availability of tender on website for the above works & uploading offers by the interested agencies. The E Tenders will now be available on website of MIDC for above works upto 14/09/2020.

Please note that the bidders who have already submitted / uploaded their offer will again have to reload or resubmit their offer with or without change, such bidders shall also note that if offers is not reloaded or resubmitted, their bid will be out of competition for this tender in particular.

Other contents of the tender notice remain unchanged.

ABHINAV CAPITAL SERVICES LIMITED

CIN: L65990MH1994PLC083603 Regd. Office: Athena House, Row House No.4, Rajnigandha, Gokuldham, Goregoan East, Mumbai 400063 TEL. +91-22-28425907 FAX. +91-22-28406189 EMAIL ID: info@abhinavcapital.com WEBSITE: www.abhinavcapital.com

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING

E VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

OTICE IS HEREBY GIVEN THAT: NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting of the

Members of ABHINAV CAPITAL SERVICES LIMITED(the 'Company') will be held through Video Conferencing, on Wednesday, 30th September, 2020 at 11.00am [Other Audio Visual Means (OAVM) in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 20/2020, 14/2020 and 17/2020 dated 5th May, 2020, 8th April, 2020 and 13th April, 2020 respectively. to transact the businesses as specified in the Agenda of the Notice:-

Electronic/ copies of the Notice of the AGM and the Annual Report of the Company for the financial year 2019-20 have been sent to all the members on their registered email Ids.. The Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2019-20 is also available on the Company's website www.abhinavcapital.com; Bombay Stock Exchange & CDSL website

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 23rd September 2020, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely for the members holding shares in dematerialize mode physical mode and the members , who have not registered their emai with the Company is provided in the notice of the AGM .The Notice is also available at the Company's website

The voting through electronic means shall commence on 27th September 2020 (9:00 am) (IST) and shall end on ends on 29th September 2020 (5:00 pm) (IST); Pursuant to Clause 16 of the Listing Agreements and Section 91 of the

Companies Act, 2013 and the applicable Rules thereunder, the Register of Members and share Transfer Books for equity shares of the company will remain closed from 23rd September 2020 to 30th September 2020 (both days inclusive)

Place: Mumbai

Date: 09/09/2020

for Abhinav Capital Services Limited Place: Navi Mumbai Date : September 8, 2020

Chairman

NOTE:

SYNTHIKO FOILS LIMITED

CIN: L27200MH1984PLC033829 Regd. Office: 84\1 84\2 JAMSAR ROAD JAWHAR PALGHAR- 401603. •Tel No.: 02520 222360 • Email ID: foilslimited@rediffmail.com • Web site: www.synthikofoilsltd.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL
RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

Particulars	Quarter ended 30-06-2020	Quarter ended 30-06-2019	Year Ended 31-03-2020		
Total Income from Operations (net)	544.08	696.59	3164.29		
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(13.32)	9.24	59.17		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(13.32)	9.24	46.36		
Equity Share Capital	87.00	87.00	87.00		
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year)			347.04		
Earnings Per Share (EPS (before Extraordinary items) (of Rs. 5/- each) (a) Basic (b) Diluted	*- (0.77) *- (0.77)	*0.53 *0.53	2.66 2.66		
Earnings Per Share (EPS) after Extraordinary items) (of Rs. 5/- each) (a) Basic (b) Diluted	*- (0.77) *- (0.77)	*0.53 *0.53	2.66 2.66		
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the					

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com

The above results were reviewed by Audit Committee and then approved by the Board of Directors in their meeting held on 8th September 2020. The Statutory auditors have completed the Limited Review for the quarter ended 30th June 2020 and also for all comparatives periods

Sd/-BHAVESH DADHIA

Date: 8th September 2020

DIN NO:00726076

... Applicant

... Opponents

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400 051. Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11 (9) (e)) Refore the competent Authority Application No. 59 of 2020.

Chairman/Secretary, Golden Flower Co-Operative Housing Society Limited, Opp. Kalina Jama Masjid, Kalina Village, Santa Cruz (East)

1. M/S. Golden Coin Builders/Blue Daimond Construction Company Sona Mohar, Behind Vakola Muncipal Fish Market, Datta Mandir Cross Boad, Off Nehru Boad

Near Chakra Hotel, Vakola Santacruz (East), Mumbai-400055

PUBLIC NOTICE

Take the notice that the above application has been filed by the applicant under section 1 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned

2. The applicant has prayed for grant of certificate of entitlement of unilateral conveyance of land bearing city survey No.6379 and 6380 at Vakola, Santacruz (East) admeasuring 32.5 and 439.3 sq. meters in in Mumbai District Situated at Vakola Santacruz (East) Mumbai 55 in avour of the Applicant Society.

3. The hearing in the above case has been fixed on 21,9,2020 at 3,30 p.m.

4. The Promoter /Opponent/s and their legal heirs if any, or any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative 19.09.2020 at 3.30 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection/claim/ demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written, If any filed by the nterested parties.

5. If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such persons will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance declaration/order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/certificate/judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte. By Order.

Date: 9th September, 2020. Place: Mumbai



For District Deputy Registrar Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/ 5A of the MOFA, 1963



GTL INFRASTRUCTURE LIMITED

Registered Office: "Global Vision", Third Floor, Electronic Sadan – II, MIDC, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai 400710 MH.IN Tel.: +91-22-6829 3500, Fax: +91-22-6829 3545
Email: gilshares@gtlinfra.com | Website: www.gtlinfra.com
CIN: L74210MH2004PLC144367

PUBLIC NOTICE

ANNUAL GENERAL MEETING AND ANNUAL REPORTS Notice is hereby given that the Seventeenth (17th) Annual General Meeting (AGM) or the Members of GTL Infrastructure Limited will be held on Wednesday, September 30, 2020, 02:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"). The venue of the 17th AGM shall be deemed to be the Registered Office of the Company at "Global Vision", Third Floor, Electronic Sadan No. II, M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Mahape, Navi Mumbai-400 710, Maharashtra, India In accordance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities Exchange Board of India (SEBI), the Notice convening AGM setting out the ordinary businesses to be transacted along with the audited financial statements on standalone basis for the year ended March 31, 2020 together with the Reports of the Board of Directors and Auditors thereon ("the documents") has been emailed to al those members at their e-mail addresses registered with the Company / their respective Depository Participants and the electronic transmission of the

documents have been completed on September 8, 2020. The Notice of AGM and the other sections of the Annual Report for the Financial Year 2019-20 will be available on the Company's website www.gtlinfra.com, on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (at www.nseindia.com) and on the website of Central Depository

Services (India) Limited (CDSL) at <u>www.evotingindia.com</u>. Remote E-voting & E-voting at AGM

The Company is pleased to inform that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any the Company is providing remote e-voting facility as an option to all the Members of the Company to exercise their right to vote for the 17th AGM and all the businesses may be transacted through the e-voting services provided by CDSL. The remote e voting period commences on Sunday, September 27, 2020 at 09:00 AM (IST) and ends on Tuesday. September 29, 2020 at 05:00 PM (IST). During this period shareholders holding shares, either in physical form or in dematerialised form, as or the cut-off date of Thursday, September 24, 2020 may cast their vote electronically The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by CDSL.

A person who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off-date, may follow the same procedure of e-voting as mentioned in the Notice of AGM.

The facility for voting through electronic voting system shall also be made available during the AGM for those members who have not already cast their votes by remote e-voting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGN may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A persor whose name is recorded in the register of members or in the register of beneficia owners maintained by the Depositories as on the cut-off-date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting in the AGM.

The procedure of e-voting has also been mentioned in the AGM Notice. The AGM Notice and documents are available on the website of the Company viz www.gtlinfra.com.

you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <u>www.evotingindia.com</u>, under help section or write an email t helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or : Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). All grievances connected with the facility for voting by electronic means may be

addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services

(India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M

Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to nelpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. Members also have the option of contacting the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited having office at 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri East Mumbai-400059 MH, at their email-address investor@bigshareonline.com or call on +91 22 6263 8200.

Since the 17th AGM is being held pursuant to the MCA & SEBI Circulars through VC/OAVM, physical attendance of Members has been dispensed with Accordingly, the facility for appointment of proxies by the Members will not be available for the AGM and hence the Proxy Form, Attendance Slip and Route Map are not annexed to the Notice.

Members holding shares in physical form are requested to notify immediately change in their address, if any, to the Registrar and Share Transfer Agent as mentioned above. Members holding shares in electronic form may update such details with their respective Depository Participants. For GTL Infrastructure Limited

> Nitesh Mhatre Company Secretary

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT Mrs. Nagaveni Hacchalli Mutalik a member of the Kalpataru Riverside Phase-I, Building 1&2 Co-operative Housing Society Ltd. and holding 50% share in Flat No.2A-81 together with the shares of the Society more particularly described in the **Schedule** hereunder written ("the **Property**"), died intestate on 17/07/2019.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other The Society nereby invites claims or objections from the neir or heirs or other claimants/objector or objectors to the transmission of the Property of the deceased member more particularly described in the **Schedule** hereunder written within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections to be sent to the office of the Society having address at Kalpataru Riverside Phase-I Building 182 Co-operative Housing Society Ltd. Plot No.284(pt) 458,495,497,459,498, Opp Panchmukhi Hanuman Temple, Takka, Panvel-410206, Dist Raigad, If no claims/objections are received within the perioc prescribed above, the Society shall be free to deal with the property/shares and interest of the deceased member in the property of the Society more particularly described in the Schedule hereunder written in such manner as is provided unde the bye-laws of the Society.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT 50% undivided share in FLAT No. 2A-81 on the eighth floor ALL 1HAI 50% undivided share in FLAI No. 2A-81 on the eightn floor admeasuring 717 sq. feet of carpet area in Kalpataru Riverside Phase-I, Building 1&2 Co-operative Housing Society Ltd., having its office address at Kalpataru Riverside Phase-I, Building 1&2 Co-operative Housing Society Ltd. Plot No.284(pt), 458,495,497,459,498, Opp Panchmukhi Hanuman Temple, Takka, Panvel-410206, Dist Raigad, together with Share Certificate No. 168 having Share distinctive No's from 1681 to 1690 (both inclusive) issued by Kalpataru Riverside Phase-I, Building 1&2 Co-operative Housing Society Ltd.

For and on behalf of Kalpataru Riverside Phase-I, Place: Panvel Building 1&2 Co-operative Housing Society Ltd Date: 09/09/2020

IND Renewable Energy Limited Regd. Office: 10 C, Comet Building, Gurunanak Road, Bandra West, Mumb

Maharashtra, 400050 CIN: L40102MH2011PLC221715 NOTICE FOR BOARD MEETING

NOTICE is hereby given, pursuant t regulation 29 read with regulation 47 SEBI LODR Regulations, 2015, that meeting of the Board of Directors of th Company will be held on Tuesday, 15th September, 2020 at the registered office of the Company to consider, inter alia. Un audited financial results for the quarter ended 30th June, 2020.

The above can be accessed on the Company's website www.vakharia.in as well as on the BSE website www.bseindia

For IND Renewable Energy Limited

Anupam Gupta Managing Director DIN: 0229468

(CIN:L65990MH1984PLC033878) Regd. Office: 706, Tulsiani Chambers, Narima Point, Mumbai - 400021 Phone: 022-4971205

RUCHI INFRASTRUCTURE LIMITED

Sd/- Hon. Secretary

NOTICE

Notice is hereby given pursuant to the provisions of Regulation 47 of the SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 15tl September, 2020 inter alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the guarter ended 30t June, 2020.

Information in this regard is also available on the website of the Company i.e www.ruchiinfrastructure.com_and_on_th

websites of the Stock Exchanges, viz.
www.bseindia.com and www.nseindia.com

For Ruchi Infrastructure Ltd Company Secretar Place: Mumbai Date: 8th September, 2020

SHIKHAR LEASING & TRADING LTD.

Reg Off: 1301, 13th Floor, Peninsula

Marg, Lower Parel (West), Mumba

Website: www.shikharleasingandtrading.ii

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the next meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 15th September, 2020 to consider inter-alia the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

FOR SHIKHAR LEASING & TRADING LIMITED

KJMC FINSERV

KJMC CORPORATE ADVISORS (INDIA) LTD

162, Atlanta, 16th Floor, Nariman Point, Mumbai-40002 Website: www.kjmcfinserv.com

Email: investor.corporate@kjmc.com Tel. No: 022 4094 5500

CIN: L67120MH1998PLC113888

NOTICE

Pursuant to regulation 47 read with regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

lequirements) Regulations, 2015, Notice is hereby

given that the Meeting of the Board of Directors of KJMC Corporate Advisors (India) Limited will be held on Tuesday, September 15, 2020, inter alia,

to consider and approve the unaudited financia

results of the Company for the quarter ended June 30, 2020, and limited review report of the auditor for the period ended June 30, 2020 and any other

This intimation is also available on Company's

website www.kimcfinserv.com and on BSE website

For KJMC Corporate Advisors (India) Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large

on behalf of my clients Mrs VRUSHALI AJIT LOTLIKAR W/o of Late Mr. AJIT LAXMAN

LOTLIKAR & Ms. PRERNAAJIT LOTLIKAR

D/o of Late Mr. AJIT LAXMAN LOTLIKAR

Company Secretary

em with the permission of chair.

www.bseindia.com.

Place: Mumbai

Date: September 08, 2020

GIRISH MANILAL BORADIA

Dated: 08th September, 2020

Email Id: info.roc7412@gmail.com

CIN: L51900MH1984PLC034709

400ñ

30th June, 2020.

DIRECTOR DIN: 00476124

CLASSIC ELECTRICALS LIMITED.

Marg, Lower Parel (West), Mumbai 40001 EmailId: info.roc7412@gmail.com Website: www.classicelectricals.co.in CIN: L25209MH1985PLC036049 NOTICE

Reg Off: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the next meeting of the Board of

Directors of the Company will be held on Tuesday, 15th September, 2020 to consider inter-alia the Un-Audited Financial Results for the quarter ended

30th.lune 2020 FOR CLASSIC ELECTRICALS LIMITED SUNIL HIRJI SHAH

DIRECTOR DIN: 02775683 Dated: 08th September, 2020

PUBLIC NOTICE

Place : Mumbai

Madhavi J Purohit, Member and Owner of flat no. 502, Tandon Cooperative Housing Society Itd, Dr. Charat Singh Colony, Andheri Kurla road, Andheri (E), Mumbai 400093. Have misplaced Sale deed between Builder and Evelyan Pinto and presently not traceable. If any one finds the said Sale deed, please contact on: 9321162804 . We hereby intend to sell the above flat, if any objection please inform the same within 7 days from the Publication of Notice failing which the claim of

We, Mr. Jatin I Purohit and Mrs.

such person(s) will deemed to have been waived or abandoned. Santosh Upadhyay Advocate

Dated - 09.09.2020 Place - Mumbai

SARTHAK INDUSTRIES LIMITED

CIN: L99999MH1982PLC136834 Read. Office: Room No. 4, Anna Bhuvan, J. Office: Room No. 4, Juliu 2003 3rd Floor, 87C Devji Ratansi Marg, Maharashtra) 400009 Dana Bunder, Mumbai, (Maharashtra) 400009, Contact_No.: 022- 23486740, Fax: 022-23724718 Email: sarthakindustries@yahoo.in,

website: www.sarthakindustries.com NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on uesday, 15th September, 2020, inter alia, to consider and to take on record the Un-audited Financial Results of the Company for quarter ended on 30th June, 2020.

The said notice is also available a website of the Company at www.sarthakindustries.com and the website of stock exchange, where the shares of the Company are listed, i.e. www.bseindia.com.

Place: Mumbai Date: 08th September, 2020 For Sarthak Industries Limited Company Secretary

SARTHAK GLOBAL LIMITED
CIN: L99999MH1985PLC136835 Reg. Office: 609, Floor-6, West Wing, ulsiani Chambers, Nariman Point, Mumba (MH) 400021 Contact No.: 9827522189

Émail: sgl@sarthakglobal.com, website: www.sarthakglobal.com NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 15th September, 2020, inter alia, to consider and to take on record the Un-audited Financial Results of the Company for quarter ended on 30th June, 2020.

The said notice is also available a website of the Company at www.sarthakglobal.com and the website of stock exchange, where the shares of the Company are listed, i.e. vww.bseindia.com

Date: 08th September, 2020 Place: Indore

> For & on Behalf of Board of Directors Sunil Gangrade Whole-time Director

Mumbai-400002. Telephone: 91- 022 22000525 E-mail: hmpl.india@gmail.com Website: www.hazoormultiproject.com

and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that a meeting of board of Directors of the company i scheduled to be held on Tuesday.15 September, 2020 at 6.00 PM at 601-A, Ramji House Premises CSL., 30, Jambulwadi, J.S.S Road, Mumbai-400002, Inter-alia to consider approve and take on record the Unaudited Standalone Financial Results of the Compan for the quarter ended 30th June, 2020.

Subhash Jhavarilal Purohi Date: 08.09.2020 Company Secretary &

that Late Mr. AJIT LAXMAN LOTLIKAR, has expired intestate on 29/03/2020, as per the Hindu Succession and inheritance Act leaving behind my clients as his only heirs and legal representatives for his owner property Flat No. 104, Akshay Apt CHS Ltd Naikwadi (Tendulkar Wadi) off Aarey Road Goregaon (E), Mumbai-400063. As my clients intend to sell the said fla hereby giving a Notice, inviting claim

prospective purchaser

HAZOOR MULTI

CIN:L99999MH1992PLC269813

The said intimation is also available on the company's website at www.hazoormultiproject.com and may also be available on the website of stock exchange

For Hazoor Multi projects Limited

Place: Mumbai Compliance Officer

M.M. Ansari (Advocate & Notary) A-74, Shanti Shopping Centre, Mira Road (E) Thane 401107

PROJECTS LIMITED

Regd. Office: 601-A, Ramji House Premi CSL., 30, Jambulwadi, J.S.S. Road,

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations

www.bseindia.com

objections, if any, for the Sale of above said Flat within a period of 15 days from the publication of this notice. If no claims objection are received within the stipulated time, it will be presumed that there is no claim or interest, or charge on the said Flat and my clients shall be free to sell and transfer the above said Flat to any

या नोटीसद्वारे तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मे. वाधवा कन्स्टक्शन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., यांचे मौजे वारदोली, तहसील पनवेल, जि. रायगड येथील स. नं. ४०/१ इतर येथील एकात्मीक नगर वसाहत प्रकल्पाला राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणाने दि. २४.०६.२०२० रोजी त्यांच्याकडील एसईआयएए मिटींग नं. १९५ दि. १४.०३.२०२० रोजीच्या (एसईआयएए स्टेटमेंट-०००००३४८८) एसईआयएए मिनीटस-०००००३१८३ एसईआयएए-ईसी-०००००२२८४ अन्वये मंजूरी दिलेली आहे आणि सदरच्या मंजुरीच्या पत्राच्या प्रती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहेत तसेच पर्यावरण खात्याच्या http://ec.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध असतील.

यादारे सचना देण्यात येते की. लर्सन आणि टर्बो लिमिटेड यांच्यादारे जारी केलेले खालील शेअर प्रमाणपत्र हे हरविले/गहाळ किंवा चोरी झाले आणि त्यावरील नोंदणीकृत धारक म्हणुन आम्ही प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जार्र हरण्याकरिता कंपनीला अर्ज केला आहे.

अनु. क्र.	शेअर प्रमाणपत्र क्र.	शेअर्सचे क्र.	विभिन्न क्र.	फोलिओ क्र.	नोंदणीकृत धारकाचे नाव
०१.	२९९६६४	33	१४६७४०६२५ ते १४६७४०६५७	एस७९३०१	श्री. शिरिश दालपत खत्री आणि सौ. दमयंती दालपत खत्री.
٥٦.	४९३०८६	६६	६२४०९५८९६ ते ६२४०९५९६१	एस७९३०१	श्री. शिरिश दालपत खत्री आणि सौ. दमयंती दालपत खत्री.

जनतेला याद्वारे वरील शेअर प्रमाणपत्रासह व्यवहार किंवा खरेदी करण्याच्या विरोधात ताकीद दिली जाते. कोणत्याः व्यक्तीचे सदर शेअर प्रमाणपत्रासंबंधात कोणतेही दावे असल्यास त्यांनी त्यांचे दावे कंपनीच्या नोंदणीकत पत्त्यावर: एल ॲण्ड टी हाऊस, एन.एम. मार्ग, बल्लार्ड इस्टेट, मुंबई: ४००-००१ येथे सूचना प्रकाशनाच्या १५ (पंधरा) दिवसांत कळविणे, त्यानंतर कोणताही दावा गृहित धरला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करतील.

सही / – शिरिश दालपत खत्री



मुकंद लिमिटेड

मुकद ।लामटड (सीआयएनः एल९९९९एमएच१९३७पीएलसी००२७२६) **नोंदणीकृत कार्यालय:** बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, २२६, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१

दूरध्वनी क्र. ०२२-६१२१ ६६६६ फॅक्स क्र. ०२२-२२०२११७४ om संकेतस्थळ

८२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-वोटिंग माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (तउ)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) द्वारे मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.०० वाजता मुकंद लिमिटेडच्या सभासदांची ८२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम') ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाच्या व्यवहाराकरिता सदर परिसरात सभासदांच्या भौतिक उपस्थितीत घेण्यात येईल.

एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या एकत्रिकरणानुसार, कंपनीकडून कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे असणाऱ्या नोंदणीकृत पत्त्यावर सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल एजीएमच्या सूचनेसह कंपनीकडून ७ सप्टेंबर, २०२० रोजी पाठविण्यात आले आहे. सदर कागदपत्रे केंपनीचे संकेतस्थळ www.mukand.com, स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएससी लिमिटेडचे संकेतस्थळ आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.bseindia.com आणि यावर अनुक्रमे उपलब्ध असेल https://evtoing.kfintech.com येथे डाऊनलोड विभागान्वये कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल यांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असेल.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर्स रिकायरमेंट्स) नियमावली, २०१५ च्या नियमावली ४४ आणि वेळीवेळी सुधारित करण्यात आलेल्या कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या कलम १०८ सहवाचता नियम २० च्या तरतुर्दीनुसार, त्यांचे पोर्टल https://evtoing.kfintech.com द्वारे केफिन टेक्नॉलॉजिस प्रा. लि.च्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे कंपनीच्या सम अथवा ०.०१% क्युम्युलेटिव्ह रिडिमेबल प्रेफरन्स (प्रेफरन्स) भागधारकांना एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाकरिता इलेक्ट्रॉनिक मिन्सद्वारे मतदानाकरिता कंपनी सविधा देत आहे. कंपनीच्या ८२ व्या एजीएम सचनेत तपशीलवार प्रक्रिया/सचना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कट ऑफ तारीख अर्थात मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० रोजी असणारे भौतिक अथवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपातील धारण केलेले भागधारक हे त्यांचे मत कंपनीच्या ८२ व्या एजीएम सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायासाठी इलेक्ट्रॉनिकली देऊ शकतात.

सदर संदर्भात सभासदांना याद्वारे सूचना देण्यात येते कीः

- रिमोट ई-वोटिंग सुविधा २६ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० (भाप्रवे) वा. सुरू होत असून २८ सप्टेंबर, २०२० रोजी संध्या. ५.०० (भाप्रवे) वाजता संपेल. बी) एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंग अथवा ई-वोटिंगच्या हेतूकरिता कट ऑफ तारीख
- मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० रोजी (दिवसाच्या शेवटीपर्यंत) असेल. सी) ८२व्या एजीएमच्या सचनेनंतर पण एजीएम अर्थात मंगळवार. २२ सप्टेंबर. २०२० दरम्यान कट ऑफ तारखेपूर्वी रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगकरिता कोणत्याही व्यक्तीने कंपनीचे समभाग आणि/वा प्रेफरन्स शेअर्स संपादित केले असतील आणि शेअर्स असतील (सम आणि/वा प्रेफरन्स शेअर्स) तर श्री. मोहम्मद मोहसिनुद्दीन यांना ०४०-६७१६१५६२ येथे संपर्क साधा अथवा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी
- mohsin.mohdkfintech.com वर ईमेल करा. डी) २८ सप्टेंबर, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वाजल्यानंतर रिमोट ई-वोटिंगला परवानगी नाही
- ई) एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे मत नोंदवणारे सभासद देखील VC/OVM द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकता/सहभागी होऊ शकता, पण त्याचे मत पुन्हा देऊ शकत नाही
- एफ) VC/OVM सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असणारे सभासद आणि रिमोट ई-वोटिंगद्वारे त्यांचे मत ठरावावर न दिलेले सभासद एजीएदरम्यान ई-वोटिंग सिस्टिमद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र आहेत. VC/OVM सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता सचना एजीएमच्या सचनेत परविण्यात आल्या आहेत.
- जी) कट ऑफ तारखेरोजी ज्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरीद्वारे लाभप्रद मालकाच्या नोंदणीत अथवा सभासदांचे नोंदणीकृत करण्यात आले आहे, तेच एजीएमदरम्यान रिमोट ई -वोटिंग तसेच ई-वोटिंगचा अधिकार प्राप्त करण्यास हक्कदार असतील.
- एच) रिमोट ई-वोटिंगसंदर्भात कोणत्याही शंका अथवा गाऱ्हाणे असल्यास, सभासदांनी भागधारकांकरिता फिकेंटली आस्कद केशन्य (FOs) याचा संदर्भ घ्यावा आणि भागधारकाकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल https://evtoing.kfintech.com वरील डाऊनलोड विभागात उपलब्ध आहे अथवा खालील व्यक्तींकडे संपर्क साधावाः

श्री मोहम्मद मोहसदीन, वरीष्ठ व्यवस्थापक कार्वी फिनटेक प्रा. लि., कार्वी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबोवली फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद - ५०००३२ ईमेल आयडी - mohsin.mohd@karvy.com दरध्वनी क्र. ०४०-६७१६१५६२

श्री. संदीप पटेल सचिवीय विभाग मुकंद लिमिटेड, ३ रा मजला, बजाज भवन, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ ईमेल आयडी - spatelmukand.com दुरध्वनी क्र. ०२२६१२१६०६

सभासद ज्यांनी त्यांचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक दिलेला नाही, त्यांना वित्तीय वर्ष २०१९ - २० करिता वार्षिक अहवालाची प्रत प्राप्त करण्यासाठी लिंक https://ris.kfintech.com/emailsregistration/ यावर क्लिक करून केफिनसह तात्पुरते नोंदणीकृत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

तुम्हाला संपर्क साधण्यासाठी सध्या कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे तुमचा नेहमीचा ईमेल आयडी कृपया नोंदणीकृत करा.

मुकंद लिमिटेडकरिता

एडेलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

मुंबई

८ सप्टेंबर, २०२०

€ Edelweiss

के. जे. माल्या कंपनी सचिव

The spirit of Mumbai is now 92 years old!

सरफैसी ॲक्ट,२००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

तुम्ही खाली वर्णन केलेले कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदार यांनी **एडेलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडून तुमच्या स्थावर मिळकती गहाण

ठेवून कर्ज (र्जे) सुविधा घेतल्या आणि त्यांची परतफेड करण्यात कसुर केली. तुम्ही केलेल्या कसुरीमुळे तुमच्या कर्जांचे वर्गीकरण एडेलवैस हाऊसिंग

येणे असलेली थकबाकी तिचे सर्व अधिकार, हक्क, हितसंबंध, लाभ आणि परतफेडीसाठीच्या तारणांच्या बाबतीत बनवलेले अंतर्भत तारण हितसंबंध

अभिहस्तांकित केले. एडेलवैस हार्क्सिंग भावनान्स लिमिटेडने सदर अभिहस्तांकनाच्या अनुष्माने आणि थकबाकी रकमेच्या वसुलीसाठी सिक्युरिटायद्वेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट) च्या कलम १३(२)

अन्वये मागणी सूचना जारी केली. तुमच्यावर पर्यायी बजावणी म्हणून आणि त्या स्वरुपात दी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम

कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार, तारणे, थकवाकी रक्कम, कलम १३(२) अन्वये पाठवलेली मागणी सूचना आणि त्याअंतर्गत मागितलेली रक्कम ह्या बाबतचे तपशील खाली दिले आहेत.

थकबाकीत रक्कम रु.यात: रु. ११,३३,४५८.०७/- (रुपये अकरा लाख तेहेतीस हजार चारशे अट्टावन्न आणि पैसे सात मात्र) सह मागणी

<mark>तारण मत्तेचे वर्णनः मिळकत क्र.१</mark>ः ग्रामपंचायत शेलार, संयुक्त उप. नोंदणीकृत जिल्हा आणि तालुका भिवंडी, नोंदणीकृत जिल्हा आणि जिल्हा

उाणेच्या हद्दीत गाव शेलार, तालूका भिवंडी, जि. ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले बिनशेतजमीन घारक सर्व्हे क्र. १२९, हिस्सा क्र. १, मोजमापित

तळमजल्यावर फ्लॅट धारक क्र. १०, मोजमापित अंदाजे २४.३१ चौ. मीटर्स चटई क्षेत्र (जे बाल्कनीचे क्षेत्र समाविष्ट) चे सर्व ते भाग आणि विभाग, **सद**र

म्हणून तुम्हा कर्जदार आणि सहकर्जदार/जामीनदार यांना ह्या सूचनेच्या ६० दिवसांत उपरोक्त मागणी केलेली रक्कम वरीलप्रमाणे पुढील व्याजासह संपूर्ण

रकमेचे प्रदान करण्यास सागण्यात येते, कसूर केत्यास, निम्नस्वाक्षरीकाराना उपरोद्घेखित तारणांवर अंमलबजावणी करण्याकरिता अधिनियमांतर्गत कारवाः करणे भाग पडेल. कृपया ध्यानांत ठेवावे की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) प्रमाणे, तुम्हाला मध्यांतरीच्या काळांत आमच्या संमतीखेरीज विक्री.

सही/- प्राधिकृत अधिकारी एडेलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेडसाठी

गन्स लिमिटेडकडून नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून करण्यात आले आणि म्हणून सदर कर्जे घेण्याकरिता तुम्ही केलेल्या दस्तावेजांप्रमाणे तुमच्याकडून



३(१) सहवाचता ॲक्टच्या कलम १३(२) प्रमाणे याद्वारे तो मजकूर येथे प्रकाशित केला जात आहे.

एलएएनः एलएमयुएमएसटीएच००००५३४९२ **कर्ज करार दिनांकः** २७ जुलै २०१८

कर्ज रक्कमः रु. १०,५५,१४८/ - (रुपये दहा लाख पंच्यावन्न हजार एकशे अट्टेचाळीस मात्र)

म्लॅट सीमाबद्ध : उत्तरः ओपन प्लॉट, दक्षिणः ओपन प्लॉट, पूर्वः ओपन प्लॉट, पश्चिमः गंगामाता मंदिर

भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे उपरोल्लेखित तारणांचे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे

रामदास भोईर चाळ, क्र.९/९, मौर्या नगरी, मानेरे येथे ता. अंबरनाथ, उल्हासनगर ४, ठाणे - ४२१००४

कर्जदार, सह कर्जदार, हमीदार यांचे नाव आणि कर्ज रक्कम: – लथा शैजू आचार्य (कर्जदार)

शैजू कृष्णा आचार्य (सह-कर्जदार)

मागणी सूचना तारिखः १८.०३.२०२०

ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

दिनांक : ०९.०९.२०२०

सूचना १८.०३.२०२० च्या दिनांकापासू पुढील व्याज.

www.freepressjournal.in

जाहीर नोटीस

माझे अशील श्रीमती माया दत्तात्रय चव्हाण, यांनी दिलेल्या माहीतीवरुन ही जाहीर नोटीस देत आहे की, माझे अशील खालील नमूद निवासी मिळकत मुळ भाडेकरु म्हणजेच त्यांची सास् श्रीमती हिराबाई सावळाराम चव्हाण **(मयत २७/११/२००४)** यांचे नावावरुन स्वतःचे नावे हस्तांतरित करीत असून सदर मिळकतीबाबत जर कोणा व्यक्तिचा, संस्थेचा, बँकेचा किंवा अन्य कोणत्याही कंपनीचा दावा, बोजा, हक्क, अधिकार किंवा हरकत असल्यास माझ्या खालील पत्त्यावरती व मा. प्रशासकिय अधिकारी, मालमत्ता, 'एफ' नॉर्थ विभाग, म्युनिसिपल बिल्डिंग, भाऊ दाजी लाड रोड, माटुंगा, मुंबई ४०००२८ या पत्त्यावर आपली हरकत १४ दिवसाच्या आत पुराव्यानिशी सादर करावी, अन्यथा सदरहु दावे माझे अशिलावर बंधनकारक राहणार नाहीत.

मिळकतीचा तपशील

रुम नं. २४, काचकारखाना चाळ, जी डी. आंबेकर मार्ग, वडाळा, मुंबई-४०००३१.

> सही/ ॲड. सुजाता आर. बाबर पत्ताः २६, गौरताज बिल्डींग, २२१, डॉ. बी. ए. रोड, हिंदमाता, दादर (पूर्व), मुंबई-४०००१४.

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील श्री. जगदिश कमल शर्मा आणि कु. सीमा कमल शर्मा (हस्तांतरीती) हे कु. जेनिफर ट्रेव्हर रॉड्रिक्स, श्री. विजय ट्रेव्हर कारवाल्हो, श्री. संजय ट्रेव्हर कारवाल्हो आणि कु. वेंडी जोसेफिन डिसुजा (हस्तांतरक) यांच्याकडन लिखित याखालील परिशिष्टामधील अधिक स्वरूपात वर्णन केलेले सदर शेअर प्रमाणपत्र क्र. २२ मधील विभिन्न क्र. ३५६ ते ३६० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रू. ५०/- चे शेअर्स च्यासह ठाणे महानगरपालिका, मनिषा नगर, जुना बॉम्बे पुणे रोड, कळवा (प) ठाणे-४०० ६०५ च्या हद्दीतील गाव कळवा तालुका आणि जिल्हा ठाणे येथे असलेल्या आणि वसलेल्या स.क्र. २३/१ आणि २ धारक जिमनीवर बांधकामित मनिषा नगर पारिजात को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. च्या बिल्डिंग क्र. ४८ बी टाईप, ३ऱ्या मजल्यावर स्थित **फ्लॅट क्र. ३०१.** मोज. ५७५ चौ. फट चर्टई क्षेत्र (यानंतर सदर फलॅट असा उल्लेख) असलेला रहिवासी फ्लॅट खरेदी करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

सदर फ्लॅट हा पूर्वी श्री. ट्रेव्हर रोलांड क्लिफोर्ड कारवाल्हो यांच्या मालकीचा होता ज्यांचे ०७/०३/२००१ रोजीस निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी ॲनीट्टी बेउना कारवाल्हो आणि मुले जेनिफर ट्रेव्हर कारव-ाल्हो आणि वेंडी जोसेफिन डिसूजा हे त्यांचे एकमात्र कायदेशीर वारसदार आणि प्रतिनिधी आहेत. सौ. ॲनेट्टी बेउना कारवाल्हो यांचे सूद्धा १३/०६/२०१८ रोजीस निधन झाले असून त्यांच्यामागे हस्तांतरक म्हणुन त्याचे एकमात्र कायदेशीर वारसदार आणि प्रतिनिधी आहेत. वारसा प्रमाणपत्र हे हस्तांतरकांकडुन अजुनर्ह प्राप्त झाले नाही.

वरील संदर्भामध्ये, जर कोणत्यार्ह व्यक्ती/व्यक्तीला वरीलसदर **फ्लॅटच्या** संदर्भामध्ये किंवा विरोधात कोणताही दावा जसे की, वारसाहक, गहाण, ताबा, विक्री, बक्षीस भाडेपट्टा, प्रभार, विश्वस्त, कुळवहिवाट निर्वाह, सुविधाधिकार किंवा अन्यकाही कोणत्याही वैधानिक कायद्याअंतर्गत जप्ती/प्रभार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित पूरक कागदोपत्री पुराव्यासह आम्हाला खालील दिलेल्या पत्त्यावर या प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणत्याही तशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय फ्लॅटची विक्री पूर्ण केली जाईल आणि ते त्यागित समजले जातील.

परिशिष्ट

सदर शेअर प्रमाणपत्र क्र. २२ मधील विभिन्न हमाक ३५६ ते ३६० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रू. ५०/- चे ५ शेअर्स च्यासह ठाणे महानगरपालिका, मनिषा नगर, जुना बॉम्बे पुणे रोड, कळवा (प), ठाणे-४०० ६०५ च्या हरीमधील गाव कलवा तालका आणि जि ठाणे येथे अमलेल्या आणि वमलेल्या म क २३/१ आणि २ धारक जिमनीवर बांधकामित मनिषा नगर पारिजात को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. च्या बी टाईप बिल्डिंग क्र. ४८ ३ऱ्या मजल्यावर स्थित **फ्लॅट क्र. ३०१** मोज. ५७५ चौ.फूट चटई क्षेत्र. (यानंतर सदर फ्लॅट असा उल्लेख).

दिनांक ८ सप्टेंबर, २०२० माबले आणि असोशिएट्स करीता. सही/

कु. सायबल सोन्स माबले आणि असोशिएट्स, वकील, २०८, २रा मजला, युनिटेड बिजनेस पार्क

प्लॉट क्र. ए-४०, रोड क्र. ११, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम) ४००६०४

सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने प्रकाशित केलेल्या "साकेंतिक कब्जा सूचने" एपीएसी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चे नाव "एपीएसी फायनान्शिअल प्रायव्हेट लिमिटेड" असे चुकीचे छापले होते. सदर सूचनेच्या संदर्भात ते "एपीएसी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड" असे वाचावे

टेराफॉर्म मॅग्नम लिमिटेड

दिनांक ०८.०९.२०२० रोजी नवशक्तीच्या १६व्या पानावर एपीएसी फायनान्शिअल

सीआयएन : एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०४०६८४ नोंदणी कार्या : गोदरेज कॉलिझम, ए विंग, १३०१, १३ वा मजला, एव्हराड नगर मागे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत, सायन (पूर्व) मुंबई - ४०००२२, फोन : ९१ (२२) ६२७०४९०० वेब : www.Terraformmagnum.com, ईमेल : secretarial@terraformr

३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्थ ई मतदानाची माहिती आणि बूक क्लोजर चना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही वार्षिक सर्वसाधाः . भेच्या नमूद केलेले सर्वसाधारण आणि विशेष कामकाज करण्यासाठी कंपनीचे नोंदणीकत कार्यालय म्हणजेच गोटरेज कॉलिझम, ए विंग १३ वा मजला, एव्हराड नगर मागे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत सायन (पूर्व) मुंबई ४०००२२ येथे बुधवार ३

प्तप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.०० वा. घेण्यात येणार आहे. आवश्यक असल्यानुसार कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविलेल्या प्लॅटफॉर्म मार्फत दूरस्थ ई-मतदान पद्धतीमार्फत सदर सूचनेत नमूद केलेल्या कामकाजावर त्यांचा मतदानाचा हक्क वापरण्यासाठी प्तविधा परविली आहे. रुल्स अनसार तपशिल खालीलप्रमाणे :

- दूरस्थ ई-मतदान सुरु होण्याची तारीख आणि वेळ : २६ सप्टेंबर, २०२० (स. १०.०० वा)
- दरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीख आणि वेळ : २९ सप्टेंबर, २०२० (सायं. ०५.०० वा) कट ऑफ तारीख जी २३ सप्टेंबर, २०२० आहे रोजीस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सभासद इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दरस्थ ई-मतदानाला २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ०५.०० वा. नंतर परवानगी देण्यात येण सभासदांना जर त्यांनी दरस्थ ई-मतदान सविधा घेतली नसल्यास बॅलट पेपरमार्फत सभेस त्यांचे मतदान करणे शक्य होईल
- दूरस्थ ई-मतदान सुविधेमार्फत मतदान केले असल्यास सभासदांना सर्वसाधारण सभेत त्यांचा मतदानाचा हक्क वापरण्यार्च परवानगी देण्यात येणार नाही.
- सभासद दुरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केल्यानंतरही सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतात परंतु सभेत पुन्ह मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
- ज्या व्यक्तीची नावे कट ऑफ तारखेस सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दरस्थ ई-मतदानाची सविध घेण्यासाठी किंवा सर्वसाधारण सभेत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.
- ३८ व्या एजीएमच्या सूचनेसह दूरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया विहित माध्यमाने सर्व सभासदांना पाठविण्यात येईल आणि ती बीएसईची वेबसाईट आणि कंपनीची वेबसाईट www.terraformmagnum.com वर सुद्धा उपलब्ध आहे कोणीही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स धारण केलेले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२० रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in किंवा
- service@satellitecorporate.com येथे विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही एजीएमच्या हेतुकरिता मंगळवार २९ सप्टेंबर, २०२० ते बुधव ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील.

दिनांक : ०५ सप्टेंबर. २०२०

टेराफॉर्म मॅग्नम लिमिटेड करित मुकेश गुप्ता (कंपनी सचिव)



नो. कार्यालय: पटेल हाऊस, ५ वा मजला, प्लॉट क्र. ४८, गझदरबंध, नॉर्थ ॲव्हेन्यू रोड, सांताक्रुझ (प), मुंबई - ४०००५४, दू.क्र : ०२२-२६०५००२१, २६४२१२४२ फॅक्स क्र.: ०२२-२६०५२५५४, वेबसाईट: www.patel-india.com सीआयएन : एल७१११०एमएच१९६२पीएलसी०१२३९६

PATEL

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर आणि ई-व्होटींग ची माहिती

यादारे सचना देण्यांत येते की. पटेल इंटेग्रेटेड लॉजिस्टीक्स लिमिटेड च्या सभासदांची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (वर्ष २०२० साठी एजीएम) मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. निगम व्यवहार मंत्रालयाच्या ('एमसीए') दिनांक ०८ एप्रिल. २०२० चे जनरल सर्क्यलर क्र. १४/२०२०. दिनांक १३ एप्रिल, २०२० चे जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२०, दिनांक ०५ मे, २०२० चे जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० सहवाचता दिनांक १२ मे. २०२० चे सेबी सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, कंपनी अधिनियम, २०१३ व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

सदर एमसीए व सेबी सर्क्युलर्स च्या अनुपालनांत ५८ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस आरटीए/डिपॉझिटरीज कडे नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना ४ सप्टेंबर, २०२० रोजी पाठवला आहे. ज्या सभासदांनी अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस/बँक तपशील नोंदवले नसतील त्यांनी कृपया ते एजीएमच्या सूचनेतील निर्देश अनुसरून

कट-ऑफ डेट रोजीस डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत किंवा प्रत्यक्ष स्वरुपांत त्यांचे शेअर्स धारण करणारे सभासद सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या ई-व्होटींग सेवे मार्फत रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सामान्य आणि विशेष कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांची मते देऊ शकतील.

- सर्व सभासदांना कळविण्यांत येते की : एजीएम च्या सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करता येईल.
- रिमोट ई-व्होटींगची सुरुवात २६ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा (भाप्रवे) होईल. iii. रिमोट ई-व्होटींग २८ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० (भाप्रवे) पर्यंत खुले राहील
- v. एजीएम साठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानासाठी पात्रता ठरवण्याकरिता कट–ऑफ डेट आहे २२ सप्टेंबर, २०२०
- प्रत्यक्ष स्वरुपांत किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात त्यांचे शेअर्स धारण करणारे किंवा ज्यांनी अजूनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस आरटीए/डिपॉझिटरीज कडे नोंदवले नाहीत ते सभासद किंवा जी व्यक्ती एजीएमची सचना पाठवल्यानंतर शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली व कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती एजीएमच्या सन्चेत दिलेली लॉगीन आयडी आणि पासवर्ड निर्माण करण्याची प्रक्रिया अनसरून त्यानसार रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींगने त्यांचे मत देऊ शकतात.
- फक्त जीचे नाव कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवले असेल तीच रिमोट ई-व्होटींगची सविधा वापरण्यास तसेच एजीएम मध्ये मतदान करण्यास हक्कदार असेल.
- vii. सभासदांनी हे सद्धा ध्यानांत ठेवावे की :
- ठी सीडीएसएल कडन रिमोट ई-व्होटींग मॉड्यल निष्क्रिय ए. वरील तारीख आणि वेळेनंतर मतदाना केलं जाईल आणि सभासदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी त्याला/तिला दिली जाणार नाही.
- बी. ज्या सभासदानी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा एजीएमला हजर राहू शकतात परंतु एजीएममध्ये त्यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील
- सी. एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मतदान सुविधा उपलब्ध केली जाईल.
- डी. ई-व्होटींग बाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास तुम्ही हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स ('एफएक्युज') आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाह् शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल पाठवू शकतात किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) मॅनेजर (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेळ (पूर्व) मुंबई - ४०००१३ येथे संपर्क साधू शकता.
- ii. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदी सहवाचता लिस्टींग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४२ च्या बाबतीत सदर वार्षिक सर्वसाधारण सभे संबंधात कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि कंपनीची भाग हस्तांतरण पुस्तके २३ सप्टेंबर, २०२० पासून २९ सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. ३० जून, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने शिफारस केलेल्या कंपनीच्या समभाग भांडवलावर १% दूराने लाभांश २९ सप्टेंबर, २०२० रोजी व्हावयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्याच्या घोषणे नंतर प्रदान केला जाईल.
- एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट आणि सीडीएसएल ची वेबसाईट www.cdslindia.com वर सद्धा उपलब्ध आहे.

पटेल इंटेग्रेटेड लॉजिस्टीक्स लिमिटेड साठी

ठिकाण : मुंबई दिनांक : ०८ सप्टेंबर, २०२०

(नितिन बी. आकोलकर) कंपनी सेक्रेटरी

बसंत ॲग्रो टेक (इं.) लि.

नोंदणी कार्यालयः प्लॉट क्र. १२/२, कौलखेड, एस. टी. वर्कशॉप जवळ, अकोळा-४४४ ००९ वेबसाईट: www.basantagro.com; सीआयएन: एल२४१२०एमएच१९९०पीसीएल०५८५६० ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ ई-मतदानाची माहिती आणि बुक क्लोजर

रूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही दिनांक २९ जून, २०२० रोजीच्या सभेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ मिन्स (''ओएव्हीएम⁷') मार्फत बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचता अनुक्रमे जनरल सर्क्युलर क्र. १४ आणि १७/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दिनांक १२ मे, २०२० च्या तरतुदीच्या अनुपालनामध्ये एजीएमच्या सूचनेस्

वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल हा ज्या सभासदांचे ईमेल पत्ते नोंदविले आहे त्यांना ८ सप्टेंबर, २०२० रोजी फक्त इलेक्टॉनिव माध्यमाने पाठविण्यात आला आहे. कृपया नोंद घ्यावी की सदर सूचना आणि वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट <u>www.basantagro.co</u>n वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (सीडीएसएल) ची वेबसाईट म्हणजेच https://www.evoting.nsdl.com आणि बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> वर सुद्धा उपलब्ध आहे कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर ह्रस्तांतर पुस्तके गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० पासून बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस मिळून)

पर्यंत बंद राहतील. कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग

ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ नुसार कंपनीने सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावाव इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरविली आहे. कंपनी दरस्थ ई-मतदान सुविधा परविण्यासाठी नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवे सह जोडली गेली आहे बी. दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी २७ सप्टेंबर, २०२० (स. ९.००) रोजी सुरु होईल आणि २९ सप्टेंबर, २०२० (सायं. ५.००) रोजी संपर्

दूरस्थ ई-मतदान मॉड्युल त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे बंद करण्यात येईल. सी. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख २३ सप्टेंबर, २०२० आहे डी. सभासदांचे मतदानाचे हक्क हे २३ सप्टेंबर, २०२० रोजीच्या कट ऑफ तारखेत कंपनीच्या भरणा झालेल्या भांडवलामधील त्यांच्य

शेअर्सच्या प्रमाणात राहतील र्ड. श्री. राघव खतोड. चार्टर्ड अकाऊंड यांची मोकळ्या आणि पारदर्शक बाबीमध्ये ई-मतदान प्रक्रियेचे परिनिरिक्षण करण्यासाठी परिनिरिक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्या नंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२० रोजीस शेअर्स धारण केले आहेत ते evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापी जर तुम्ही ई-मतदानासाठी एनएसडीएलकडे अगोदर नोंदणी केली असेल तर तुम्ही मतदान करण्यासाठी तमचा विद्यमान यजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता. . जी. सभासदांना जर त्यांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा घेतली नसेल तर एजीएमच्या दरम्यान त्यांचे मतदान करणे शक्य होईल. एजीएममध्ये ई

मतदानाची प्रक्रिया ही दरस्थ ई-मतदान प्रक्रिये प्रमाणेत असेल. फक्त तेच सभासद जे व्हीसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर राहतील आणि ज्यांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाहीत किंवा तसे करण्यापासून वंचित आहेत. ते एजीएममध्ये ई-मतदान पद्धतीने मतदानासाठी पात्र राहतील. ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदान केलेले आहे ते एजीएमला हजर राहण्यासाठी पात्र राहतील आणि त्यांची उपस्थिती गणपुर्तीसाठी मोजण्यात येईल तथापी असे सभासद एजीएम मध्ये त्यांचे मतदान करण्यासाठी हककदार नाहीत.

एच. कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यूज) चा संदर्भ घेऊ शकता आणि सभासदांसाठी दूरस्थ ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये १८००-२२२-९९० वर फोन करावा

बसंत ॲग्रो टेक (इं.) लि. करिता ठिकाणः मुंबई



Public at large is hereby cautioned and warned to desist from entering into any transactions such as sale, lease, gift, mortgage, exchange, agreement of sale, agreement of development, power of attorney, agreement of leave and license or any other transaction in nature whatsoever with respect to entire or any part or portion of all that piece and parcel of the properties which are owned/jointly owned/co owned by me and bearing the following addresses; (i) 334 Kuber Complex, New Link Road, Andheri (W), Mumbai 400053 (ii) 1603/4, B wing, Brookhill Tower, 3rd Cross Lane, Lokhandwala Complex,

Indheri (W). Mumbai 400053 (iii) 205 Kuber Complex, New Link Roa Andheri (W), Mumbai 400053 have not authorised or given power o ttorney to any person to deal in th

aforesaid properties. This is also to put all parties to notice that any power of attorney or any other document purporting to Authorize Mr Sushil Wanvari or Mr Rajesh Wanvari or Mrs Kiran Wanvari and/or anv othe person to purportedly represent me stands unequivocally revoked. Any transaction entered into with

respect to aforesaid properties will not be binding on me and will attract adverse legal consequences both cive Mrs. Aarti Wanvari Place: Mumbai Date: 7th Sept 2020

KAMAT HOTELS (INDIA) LIMITED

CIN: L55101MH1986PLC039307 Regd, Office: 70-C, Nehru Road, Near Santacruz Airport, Vile Parle (E), Mumbai-99 Tel. No.: 022 26164000, Web: www.khil.com Email: cs@khil.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 14th September, 2020 to consider and approve, inter alia, the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020

The notice is also available on the website of the Company (www.khil.com) and on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

By order of the Board For Kamat Hotels (India) Limited Shruti Shrivastav Company Secretary & Compliance Officer Place : Mumbai



Date : 8th Sept., 2020

हझूर मल्टी प्रोजेक्टस लिमिटेड

सीआयएन:एल९९९९एमए १९९२पीएलसी२६९८१३

नोंदणी कार्या.: ६०१-ए, रामजी हाऊस प्रिमायसेस सीएसएल, ३०, जांभूळवाडी. जे.एस. एस. रोड, मुंबई-४०० ००२. दूरध्वनी क्र. ९१-०२२ २२०००५२५ ई-मेल : hmpl.india@gmail.com

वेबसाईट : www.hazoormultiproject.com

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस) २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचत रेग्युलेशन ४७ ला अनुसरून याद्वारे सुचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात, मंजूर आणि पटलावर घेण्यासाठी मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी सायं ६.०० वाजता ६०१-ए, रामजी हाऊस प्रिमायसेस सीएसएल, ३० जांभूळवाडी, जे. एस. एस. रोड, मुंबई-४००००२. येथे घेण्यात येणार आहे.

सदर माहिती ही कंपनीची वेबसाईट www.hazoo multiproject.com आणि तसेच www.bseindia.com यावर उपलब्ध आहे

हझर मल्टी प्रोजेक्टस लिमिटेड करिता सही/-सुभाष झवरीलाल पुरोहीत दिनांक: ०८.०९.२०२० कंपनी सचिव आणि

अनुपपालन अधिकारी

ठिकाण : मुंबई

SW INVESTMENTS LIMITED

Regd.Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40 Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057 CIN: L65990MH1980PLC023333 Email id: cosec@sw1india.com **Website**: www.sw1india.com Tel:+22 42877800 Fax: +22 42877890

NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, September 14, 2020 inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended on June 30, 2020.

The said notice may be accessed on the Company's website at **www.sw1india.com** and may also be accessed on the stock exchange website www.bseindia.com, For SW Investments Limited

> Sd/ Sapna Patel **Company Secretary**

Mumbai, September 8, 2020

सीआयएन: यु७२९००एमएच२००६पीएलसी१६२६५६ नोंदणीकृत कार्यालय: माईंडस्पेस जुईनगर, ९ वा मजला, प्लॉट क्र. जन २/१/एफ, टॉवर १, टीटौसी इंडस्ट्रियल क्षेत्र, एमआयडीसी शिरवाने, जुईनगर नवी मुंबई ठाणे - ४०० ७०६. दूर. क्र. +९१ २२ ७१३१७००० ई-मेल: riya.devulkar@finopaytech.com

वेबसाइट: www.finopaytech.com भागधारकांना सूचना

रूचना याद्वारे देण्यात येते की, फिनो पेटेक लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची १४ वी वार्षिक सर्वसधारण सभ ्रिजीएम वा सभा) बुधवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु. १२.०० वा. एजीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता विहडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स ओएव्हीएम) मार्फत आयोजित केली आहे. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल व एजीएमर्च आयोजित सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार करण्याकरिता व कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) व नियम यांच्या लागू तरतुद अनुपालन सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, सामान्य सर्क्युलर क्र १७/२०२० व सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे कॉर्पोरेट अफेंअर्स (एमसीए सर्क्युलर्स म्हणून एकत्रितरित्या संदर्भित) मंत्रालय यांच्याद्वारे दि. ०८ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनी/आरटीए वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यसाह नोंदणीकृत सर्व सभासदांना

. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे सभेचे ठिकाण अर्थात माईंडस्पेस जुईनगर, ९ वा मजला, प्लॉट क्र. जन १/१/एफ, टॉवर १, टीटीसी इंडस्ट्रियल क्षेत्र, एमआयडीसी शिखाणे, जुईनगर नवी मुंबई ठाणे – ४०० ७०६ येथे अधित्यागीत आहे. सदर एमसीए सर्क्युलर्स अनुसार सभासदाचे प्रत्यक्ष उपस्थिती ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंगकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभासदांच्या उपस्थिती अंतर्गत व एजीएमच्या

सभासदांना ईलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सुविधा प्रदान केली आहे व एजीएमच्या सचनेमध्ये प्रदानित तपशील आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित सदर एजीएममध्ये सभासदांद्वारे केलेले प्रॉक्सीजचे नियुक्तीकरिता सुविधा उपलब्ध नाही.

एजीएम सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत व परोक्ष ई-मतदानाकरिता तपशील तसेच अटेंडन्स पावती, प्रॉक्सी फॉर्म व वार्षिक अहवाल सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसीपंट यांच्याकडे ज्यांचे ईमेल आयडी

ई-मतदानाकरिता माहितीचा तपशील व एजीएमची सुचना ईमेल मार्फत पाठविण्यात आली आहे. एजीएमची

ई-मतदान व तांत्रिकी सहायते संबंधात विस्तृत माहिती व एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता कृपया एजीएमची सूचना मधील सूची पाहावी. ई–मतदानासंदर्भातील कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी कृपया www.evoting.nsdl.com वर help section अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व e-voting manual पाहावे वा टोल फ्री क्रमांक १८००२२२९९० वर संपर्क साधावा वा कंपनी सचिव

फिनो पेटेक लिमिटेडकरिता

📚 vedanta

सीआयएन : एल१३२०९एमएच१९६५पीएलसी२९१३९४ नोंदणीकृत कार्यालय : १ ला मजला, सी विंग, युनिट १०३, कॉर्पोरेट अव्हेन्यु, अतूल प्रोजेक्ट्स, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. दूर. क्र. : +९१ २२ ६६४३४५०० फॅक्स : +९१ २२ ६६४३४५३०

५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, परोक्ष ई-मतदान प्रक्रिया व बुक क्लोजर सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) बुधवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.०० वाजता भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरोंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ-विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) यांच्या मार्फत दि. ०७ सप्टेंबर, २०२० रोजी

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) व त्यांचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ में, २०२० (एकत्रितरित्या संबंधित सर्क्यूलर्स म्हणून संदर्भित) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० व सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० मार्फत कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) व अन्य लागू सर्क्युलर्स अंतर्गत आयोजित केली आहे व स सभेच्या ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये मंजूरी घेउन आयोजित केली आहे. त्यानुसार, कंपनीची एजीएम अनुसूची तारीखा व वेळेअनुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत अनुसूचीत केली

एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद्र केल्यानुसार व्यवसायावर विचारविनिमय करण्यासाठी सभासदांच्या समान ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित न राहाता आयोजित

ठिकाण: नवी मुंबई

दिनांक: ०९ सप्टेंबर, २०२०

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, संबंधित सर्क्युलर्स अनुसार कंपनीने ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज कंपनीकडे किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले असतील अशा सभासदांना वित्तीय वर्ष २०१९-२० करिताच्या वार्षिक अहवालासमवेत सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आले आहेत. अन्य सभासदांना वार्षिक अहवालासमवेत सूचनेची प्रत्यक्ष प्रत शुक्रवार दि. ०४ सप्टेंबर, २०२० रोजी त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर मान्य पद्धतींद्वारे पाठवण्यात आलेली आहे. वार्षिक अहवाल व एजीएमची सूचनेची ईलेक्ट्रॉनिक पाठवणी दि. ०८ सप्टेंबर, २०२० रोजी पूर्ण झाली आहे. ज्या सभासदांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत व एजीएमच्या सूचनेमध्ये स्विकृत होण्यास इच्छुक आहेत त्यांना कंपनीद्वारे वार्षिक अहवाल व सर्व अन्य संपर्क कंपनीद्वारे वेळीवेळी त्यांचे ईमेल आयडी केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांना कंपनीचे रजिस्टर व टान्सफर एजन्ट यांच्या मेल einward.ris@kfintech.com व कंपनी com.sect@vedanta.co.in वर लेखी विनंती पाठवून नोंदणीकृत करून घ्यावे. तथापि, जे डिमॅट स्वरूपातील धारक शेअर्स आहेत त्या सभासदांनी कपया त्यांचे संबंधित डीपीज यांना लेखी अहवाल पाठवावा

५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना यांसह वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.vendantalimited.com वर व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे व बीएसई लिमिटेड www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम, वेळोवेळी सुधारित तसेच कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ अनुसार व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनीस सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये विहित सर्व ठरावांवर एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणांहून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून सेक्रेटरियल स्टॅंडर्ड-२ व संबंधित सर्क्युलर्स अनुसार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्न्हिसस लिमिटेडसमवेत (सीडीएसएल) करार केला आहे. सभासद एजीएमच्या दरम्यान ई-मतदान मार्फत एजीएमच्या समक्ष परोक्षा ई-मतदानामार्फत मतदान करू शकतात. सभासद त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदानाद्वारे मतदानाच्या संबंधात अधिकारी नाही आहेत.

खालील मतदान कालावधी दरम्यान एजीएमच्या परोक्षा ई-मतदान सुविधा खालीलप्रमाणे (दोन्ही दिवस समाविष्ट) : परोक्ष ई-मतदानाच्या सुरुवातीची तारीख व वेळ

रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा. भाप्रवे परोक्ष ई-मतदानाच्या समाप्तीची तारीख व वेळ मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायं, ५,०० वा. भाप्रवे परोक्ष ई-मतदान सुविधा सदर तारीखा व वेळेच्या पश्चात अकार्यरत करण्यात येईल व परोक्ष ई-मतदान सदर तारीखा व वेळेच्या पश्चात अकार्यरत करण्यात

एखाद्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीचे नाव नोंद असेल अशी व्यक्तीच केवळ निर्धारित तारीख अर्थात बुधवार, दि. २३ सप्टेंबर, २०२० रोजी परोक्ष ई-मतदान वा मतपत्रिकेद्वारे किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदानपत्रिकेच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असेल. सूचनेच्या पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असल्यास सदर व्यक्ती लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याच्या प्रक्रियेकरिता संपर्क साधू शकतील. तथापि, एखादी व्यक्ती सीडीएसएलकडे परोक्ष मतदानाकरिता आधीच नोंदणीकृत असल्यास सद्र व्यक्ती मत देण्यासाठी तिचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकते. कृपया नोंद घ्यावी की, परोक्ष ई-मतदानाद्वारे एकदा मत देऊ केल्यानंतर नंतर किंवा एजीएममध्ये तुमचे मत बदलता येऊ शकणार नाही. तथापि, तुम्ही एजीएममध्ये उपस्थित राहू शकता व चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकता.एमसीए सर्क्युलर अनुसार सभासद एजीएम मध्ये उपस्थित राहू शकतात व सीडीएसएल प्लॅटफॉर्म मार्फत केवळ एजीएमच्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा प्राप्त करू शकतात. एजीएमची सूचना व एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता प्रक्रिया यांच्यासह . व्हीसी व ई-मतदान सभासदाना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात कंपनीची वेबसाइट evoting@nsdl.co.in वर उपलब्ध आहे व टोल फ्री क्रमांक एनएसडीएल

मार्फत १८००-२२२-९९० वर संपर्क साधावा. विस्तृत प्रक्रिया व परोक्ष ई-मतदान एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित आहे. सभासद एजीएमच्या सूचनेमध्ये सुरुवातीपासून ३० मिनीटांच्या आत सभेमध्ये जोडले जाउ शकतात व खालील माहितीद्वारे एनएसडीएल वर https://www.evoting.nsdl.com प्रदानित ई-मतदान प्लॅटफॉर्ममार्फत प्रक्रिया करू शकतात. एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत पहिल्या सर्व्ह आधारित सभासदांकरिता १,००० करिता उपलब्ध आहे.

ई-मतदानासंदर्भातील कोणत्याही चौकशी वा मुद्द्यांकरिता कृपया www.evoting.nsdl.com वर help section अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व e-voting manual पाहावे किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल पाठवावा वा कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक वा कु. सोनी सिंह, सहायक व्यवसथापक, एनएसडीएल, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ येथे हुद्दा ईमेल आयडी evoting@nsdl.com वा pallavid@nsdl.com वा Sonis@nsdl.co.in वा दूर. क्र. +९१ २२ २४९९४५४५, +९१ २२ २४९९४५५९ वर संपर्क साधावा कोणत्याही चौकशीकरिता ईलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे मतदानासह मतदान करावे. सभासद ईमेल com.sect@vedanta.co.in वर कंपनीस संपर्क साध् शकतात.

सूचना याद्वारे देण्यात थेते की, कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियमन १० अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर, २०२० ते मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या निमित्ताने व पात्र सभासदांच्या लाभांशाच्या निश्चितीकरिता बंद राहतील. एजीएमचा मतदान अहवाल व परिनिरीक्षक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.vendantalimited.com वर वैधानिक वेळी घोषित करण्यात येईल व

स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com व www.nseindia.com व एनएसडीएल वेबसाइट https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. वेदांता लिमिटेडकरिता

प्रेरणा हलवासिया कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

दिनांक : ०८ सप्टेंबर, २०२० ठिकाण: नवी दिल्ली, भारत

फिनो पेटेक लिमिटेड

ईमेल आयडीवर जारी करण्यात येते.

ठिकाणी आवश्यक नाही

नोंदणीकृत आहेत त्यांना वित्तीय वर्ष ३१ मार्च, २०२० अखोर अशा सभासदांना ईलेक्ट्रॉनिकली शुक्रवार, दि. ०८ सप्टेंबर, २०२० रोजी पाठविण्यात आलेली आहे व वरील दस्तावेजांची प्रत्यक्ष पाठवणी आयोजित केलेल्या अन्य सभासदांना परिमटेड मोडमधून करण्यात आलेली व वरील दस्तावेजांची प्रत्यक्ष प्रत कंपनी/आरटीए यांना कंपनीची वेबसाइट <u>www.finopaytech.com</u> वर उपलब्ध आहे. सभासद एजीममध्ये सहभागी होणारे सभासदर त्यांचे मतदान केल्यानंतर पुन्हा एकदा परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान हक्र प्रत्यक्षे स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात परोक्ष ई-मतदान सुविधेचा लाभ घेता येईल दि. २३ सप्टेंबर, २०२० (निर्धारित तारीख अनसार) सभासद त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत केल्यास पन्हा सभेमध्ये उपस्थित राहू शकतात परंतू मतदान करू शकत नाहीत. कंपनी/डीपीसह त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नसल्यास एजीएमच्या ई-प्रत प्राप्त करण्याकरिता कंपनीस वार्षिक अहवाल <u>riya.devulkar@finopaytech.com</u> वर त्यांचे फोलिओ नाव व फोलिओ क्रमांक यांसह विनंती पाठवावी. सभासद ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरण करण्यास इच्छुक आहे त्यांनी एजीएमची सूचना पाहावी व विस्तृत ापशील यांच्यासह सभासद सभेमध्ये परोक्ष ई-मतदानाद्वारे मतदान करू शकत नाहीत व परोक्ष ई-मतदाना गर्फत सभेमध्ये मतदान करण्यास इच्छुक आहेत.

सूचना कंपनीची वेबसाइट www.finopaytech.com व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ... (एनएसडीएल) वेबसाइट https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. परोक्ष ई-मतदान . हालावधीची सुरुवात रवािवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० भाप्रवे होत असून मंगळवार, दि. २९ सप्टेंबर. २०२० रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे बंद होत आहेत. मतदान सदर तारीख़ व वेळेपश्चात अकार्यरत करण्यात येईल. सदर कालावधीच्या दरम्यान कपंनीचे भागधारक यांना इक्विटी शेअर्स धारक निर्धारित तारीखा अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली करता येईल. परोक्ष ई-मतदान सदर तारीखा व वेळेपश्चात अकार्यरत करण्यत येईल. परोक्ष ई-मतदान मॉड्युल मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० सायं. ५.०० भाप्रवे नंतर अकार्यरत करण्यात येईल. सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ॲक्ट च्या अनच्छेद १०३ च्या कोरमच्या रिनॉकिंगच्या हेतुने विचारात घेतले जाईल. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट वर व एजीएमच्या दरम्यान गरोक्ष ई-मतदान व ई-मतदान यांकरिता एनएसडीएल यांच्यासह कंपनीद्वारे आवश्यक व्यवस्था केली आहे. जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन कंपनी/डिपॉझिटरी यांच्यासह परोक्ष ई-मतदान एजीएमच्या सचनेत विहित ठरावांवर मत देण्याचा हक्क केंपनीने एजीएमच्या व्यवहारांवर विचारविनीमय करण्याकरिता ईलेक्ट्रोंनिक वरूपात मतदान करण्याचा हक्क बजावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एखाद्या व्यक्तीने कंपनीद्वारे एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्ससंपादित केले असतील व कंपनीचा सभासद बनल असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात <u>riya.devulkar@finopaytech.com</u> वर विनंती पाठवावी व रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) अर्थात ॲड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. यांना सभासद नाभार्थी धारकांच्या रजिस्टरमध्ये ज्याचे नाव नोंद असेल अशी व्यक्ती एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार प्रक्रियेचे अनुसरण करून ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातुन मतदानाचा आपला हक्क बजाव शकेल.

<u>riya.devulkar@finopaytech.com</u> यांना संपर्क साधावा

सही/-रिया देवुलकर कंपनी सचिव

np.sect@vedanta.co.in. वेबसाइट : www.vedantalimite

वेदांता लिमिटेड